

314,T.V.Industrial Estate, S.K.Ahire Marg

Worli, Mumbai – 400 030. India

Tel .: + 91 22 6663 5456 Fax : + 91 22 6663 5460

Email: auro@aurolabs.com Web: www.aurolabs.com

Reg.Off / Mfg.Unit :

K-56, M.I.D.C. Tarapur, Dist. Palghar, Maharashtra – 401506

CIN No. L33125MH1989PLC051910

Date: May 17, 2023

To

**BSE** Limited,

Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

Ref: Security Code No. 530233:

**Sub: Publication of Audited Financial Results** 

Dear Sir/Ma'am,

With reference to Regulation 47 of SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulation, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing herewith copies of Newspaper advertisement of Audited Standalone Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2023, published in the following Newspapers:

- 1. Mumbai Lakshdeep (i.e. Marathi newspaper) dated May 17, 2023.
- 2. Active Times (i.e. English Newspaper) dated May 17, 2023.

Kindly find the same in order and acknowledge.

Thanking you,

Yours Faithfully,

For AURO LABORATORIES LIMITED

KIRAN KULKARNI WHOLE TIME DIRECTOR (DIN: 09175595)

Encl.: as above



PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public that We, MR. MULCHAND BHAGVANDAS GUPTA AND MRS. MEENADEVI MULCHAND GUPTA, disowned our son Mr. Ashis Mulchand Gupta from all our moveable and immoveable properties and penceforth he will have no right o vhatsoever nature in any of ou belongings and we permanentl separate him from our family and herefore, if any loan pending against him or any liability accrued in future i hat event we will not be liable to pay of satisfy the claim

Dated this 17th May, 2023 ADV. MANOHAR MHASKAF Office: D/604, RNA Courtvar Opp. P V Doshi Hospital Mira Road (East), Dist. Thane – 401107

#### पाम बिच रियाल्टी प्रोजेक्टस् प्रा.लि.

सीआयएन:यु४५२००एमएच२००८पीटीसी१८४५७६ ऑरिमिसेस बेवर्ली पार्क, मिरा रोड पुर्व, मुंबई, ठाणे, महाराष्ट्र–४०११७७. **ईमेल**:sunilroc2408@gmail.co नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुस राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित

करावयाची जाहिरात केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०

चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात पाम बिच रियाल्टी प्रोजेक्टस प्रा.लि. यांचे नोंदणीकुर

कार्यालयः दुकान क्र.४६, सिने प्राईम मॉल, ऑरेमिसे

बेवर्ली पार्के, मिरा रोड पुर्व, मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १५ मार्च. २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंज विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महार राज्यातन पश्चिम बंगाल राज्यात** येथे स्थलांतरीत करण्याकरि . हंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपन कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याः

नियोजित बटलामले काही बाधा येत असल्यास त्यांनी यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गंतवणकद कार नमुना भरून **एमसीए−२१ पो**र्टल (www.mca.gov.in) वर सदर सचना प्रकाशन गरखेपासून **१४ दिवसांच्या** आत **क्षेत्रिय संचालक, पश्चि** क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन डाईव्ह, मुंबई-याचिकाकर्ता कंपनीला त्यांच्या वर नमुद नोंदणीकृत

पाम बिच रियाल्टी प्रोजेक्टस प्रा.लि दिनांक: १७.०५.२०२३

अर्जटागंच्या वतीने व करि

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७७० नोंदणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वरळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई-४०००१८. दर.क्र.:0२२-६६६२५६०२, ०२२-६६६२५६०४, फॅक्स:0२२-६६६२५६०५,

ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाईट:www.elcidinvestments.com

#### सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे आणि लाभांशाची घोषणा करणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सोमवार, २९ मे, २०२३ रोजी एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा पुर्ननिर्धारित करण्यात आली आहे.

संपूर्ण तपशिल स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.elcidinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता

वरुण विकल अध्यक्ष

ठिकाण : मुंबई दिनांक: १६ मे, २०२३ डीआयएन:०१८८०७५९

#### जाहिर नोटीस

तमाम जनतेस याव्दारे कळविण्यात येते की माझे पक्षकार सौ. मल्लिक शंकर शेट्टी यांचे मालकीचे सदनिका क्र. ब/00३ तळमजला मन्नाई साकेत कॉ. हौ. सो. कोपरगाव डोंबिवली पश्चिम तालुका : कल्याण जिल्हा: ठाणे येथे सदनिका आहे.

वर नमुद सदनिकेचे मेसर्स एन सी असोसिएटस आणि सौ. मल्लिका शंकर शेट्टी यांच्यातील दिनांक ४/१०/२००७ च्या नोंदणी कराराची मुळ प्रत आमच्या अशीलांकडुन हरवली असल्यामुळे त्यानी दिनांक १९/२/२०२३ रोजी डोंबिवली पोलीस स्टेशन येथे त्याबदल नोंद केलेली आहे.

सदर नमुद कराराची प्रत कोणास मिळाल्यास त्यांनी खालील नमुद वकीलांच्या पत्यावर १५ दिवसात संपर्क साधुन ती प्रत परत करावी तसेच वर नमुद मालमत्तेबाबत कोणाला काही तक्रार अथवा हरकत घ्यायची असल्यास त्यांनी दिलेल्या मुदतीतच संपर्क साधावा त्यानंतर कोणाच्याही तक्रारीचा अथवा हरकतीचा विचार केला जाणार नाही.

पत्ता : शॉप नं. १३, गजानन आर्ट. को.हौ.सो., गुरु मंदिर रोड, सारस्वत कॉलनी, डोंबिवली (पु), ता. कल्याण, जि. ठाणे. वेळ : सायं ६.०० ते ८.००

मधुरा जयवंत आरस

fide activities.

#### **PUBLIC NOTICE** is to inform that MENGHIBHAI

SADHURAM MOTWANI the owner, is the member of Nootan Nagar Premises Co-operative Society Ltd. Bandra West Mumbai- 400050, Block A/11, First Floor Nootan Nagar Holding One fully paid-up Share, has lost the Original Share Certificate. Any Person/s having any clain in the respect of the said share and or the said Flats by way of transfer, Mortgage Charge lien or in any other basis may inform about their claim with necessary particulars to the undersigned, with a period of 15 (fifteen) days from the date of publication of this Notice, failing which no claim thereof would be recognized by the Society and Duplicate Share Certificate would be issued by the Society to the said member.

Sd/-Hon Secteray RA/16. Nootan Na Premises Co-operation Society Ltd. Bandra West, Mumbai- 400050, Place: Mumbai / Date: 17-05-2023

#### **PUBLIC NOTICE**

Notice is given on behalf of my client MR. VINOD HARILAL MAKWANA that the flat premises situated at -Flat No 604, J" Wing 6th Floor "cherry" building no 04, Villagen-Nilemore, Nallasopara West, Taluka- Vasai, Dist- Palghar, Pin No- 401203, have been purchased by MR. VINOD HARILAL MAKWANA and MRS. JYOTSANA VINOD MAKWANA from SMT. CHARUTA VILAS JADHAV, vide registers agreement for sale on dated 08/05/2023. Ifurther agreement for sale on dated 08/05/2023. I furthe state that the said property was registered jointly in name of MR. VILAS RAMKRISHNA JADHAN AND MRS. CHARUTA VILAS JADHAV. MR VILAS RAMKRISHNA JADHAV has expired or VILAS RAMKRISHNA JADHAV has expired on dated 30/06/2022 bearing death certificate No. D- 2022; 27-90305-000706. If any person having any claim in respect of above mentioned flat by way of sale, possession, lease, mortgage otherwise howsoever they/she/he is requested to inform me and the under signed in writing with in 15 days of this notice with relevant documents. If any will be deemed to have been waive and no claim there after shall be assumed that the title of the said flat premises is clear and marketable. Sd/-

(D. K. MISHRA) Date: 17/05/2023 Advocate High Court Office: Lawyers Chamber, Bhaskar Building Bandra Court, 2<sup>nd</sup> Floor, A. K. Marg, Bandra(E Mumbai – 400051 • **Mob.**: **8779330393** 

#### आयएनसी २६ - सूचना

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र, क्षेत्रिय संचालक, मुंबई, महाराष्ट्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (६) चे खंड (अ) प्रकरणात आणि

चंडिका व्यापार प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: विजय विलास सोसायटी, इमारत क्र.१२, फ्लॅट क्र.४४, जी.बी. रोड, ठाणे, महाराष्ट्र-४००६०७, भारत.

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **१३ मे, २०२३** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून मध्य प्रदेश राज्या**त स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकत कार्यालयाच्या नियोजित बदलामळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत **क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र.** एव्हरेस्ट. १००. ५वा मजला, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, दर.:०२२-२२८१७२५९ फॅक्स:०२२-२२८१२३८९, **ई-मेल: rd.west@mca.gov.in** या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे. कंपनीचे नाव: चंडिका व्यापार प्रायव्हेट लिमिटेड,

सीआयएन: यु५११०९एमएच२००७पीटीसी२५०५०५,

नोंदणीकृत कार्यालय: विजय विलास सोसायटी इमारत क्र.१२, फ्लॅट क्र.४४, जी.बी. रोड, ठाणे, महाराष्ट्र-४००६०७, भारत.

कंपनीच्या वतीने व करिता ठिकाण: ठाणे, मुंबई अर्पित मित्तल. संचालक, डीआयएन:00१३९७२५ **दिनांक:** १५.०५.२०२३

Notice is hereby given that Mrs Asha A Bhojak and Mr Bhavesh Bhojak is the owners of Flat No 303 3 rd Floor B-Wing Anchor Residency Sanatorium Lane off M.G. Road Ghatkonar West Mumbai 400086 Have been Misplaced/Lost the Original Agreements ( Deed of Rectification to Agreement for Permanen Alternate Accommodation No KRL 10656/2019 Mr Vinayak Sitaram Katkar (Anchor Sky Scrapers LLF office Addresss: 1301 Peninsula Business Park Low Parel West .Have Filed Police Complaint at N.M Josh Marg Lower Parel Lost Report No : 36752-2023 Any Person or Persons including legal heirs, having a claim, right. Interests or objections over the said flat sha inform the undersigned at the below mentioned contact details within 14 days with supporting documents, from the date of publication of this Public Notice. Any claim after the aforesaid period shall be deemed to have waived or abandoned.

Mr Vinayak Sitaram Katkar Place: Mumbai Date: 17.05.2023

PUBILC NOTICE

#### PUBLIC NOTICE

It is to inform all the public through this public otice that my clients husband Late Mr. Ad Chhapgar, a member of Chandresh Chhay I CHS Ltd., Lodha Complex, Mir Road East, Thane-401107, and holding Fla No. B-304, in the building of the society died on 05th December 2017

Now, my client Mrs. Pia Adi Chhapgar who joint owner is applying for 50% share in the said property who is the wife of the decease nember for the transfer of shares and right of the deceased in her favor under the bye aws of the society

The society hereby invites claims or objectio rom the heir or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said hares and interest of the deceased membe n the capital/property of the society within eriod of 15 days from the publication of thi otice with copies of such documents an ther proof in support of his/her/their clair biections for the society. If no claim objection is received within a perio rescribed above, the society shall be free t leal with the share and interest of th leceased member in the capital/property the society in such a manner as is provide inder the bye-laws of the society

#### Sd- Advocate Sandeep Gupta

Shop no G3, Sarogi Apartment, Near Kanakia Police Station, Mira Road (East), Date: 17/05/2023

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र

मंबर्ड यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

वंडरबेरी ॲग्री वेन्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन:य्0११००एमएच२०२१पीटीसी३६४२२०) यांचे नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.ए ५०४, प्लॉट क्र.१८/१९, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, महाराष्ट्र-४००६१४.

...अर्जदार कंपनी/याचिकाकर्ता सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २८ **मार्च,** २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून हरियाणा राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाँधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्टल** (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत **क्षेत्रिय** संचालक, पश्चिम क्षेत्र, १००, एव्हरेस्ट, ५वा मजला, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात

कार्यालय क्र.ए-५०४, प्लॉट क्र.१८/१९ सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, ठाणे,

रायगड, महाराष्ट्र–४००६१४. वंडरबेरी ॲग्री वेन्चरर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने व करिता सही/-

दिनांक: १६.०५.२०२३ पारस चोप्रा (संचालक) डीआयएन:०३३४२८३०

# आरो लंबोरेटरीज लिमिटेड

**नोंदणीकत कार्यालय:** के-५६. एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, तारापुर, बोईसर, जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०१५०६ दूर.क.:९१-२२-६६६३५४५६, फॅक्स क्र.:९१-२२-६६६३५४६०, वेबसाईट:www.aurolabs.com, ई-मेल:auro@aurolabs.com ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षांकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

|   | संपलेली तिमाही             | संपलेली तिमाही              | संपलेली तिमाही             | संपलेले वर्ष               | संपलेले वर्ष               |
|---|----------------------------|-----------------------------|----------------------------|----------------------------|----------------------------|
| तपशील   | ३१.०३.२०२३<br>संदर्भ टीप ३ | ३१.१२.२०२२<br>अलेखापरिक्षित | ३१.०३.२०२२<br>संदर्भ टीप ३ | ३१.०३.२०२३<br>लेखापरिक्षित | ३१.०३.२०२२<br>लेखापरिक्षित |
|   | सदम टाप इ                  | अलखापारादात                 | सदम टाप इ                  | लखापारादात                 | लखापारादात                 |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न   | 9898.82                    | 9६0५.२४                     | १८१६.५१                    | ५३८३.५५                    | ५१९५.८३                    |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा                    |                            |                             |                            |                            |                            |
| विशेष साधारण बाबपूर्व)  | २५३.२१                     | ५०.६६                       | 48.88                      | ३४४.५६                     | ३८७.४०                     |
| करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा                |                            |                             |                            |                            |                            |
| विशेष साधारण बाबनंतर)   | २५३.२१                     | ५०.६६                       | 48.88                      | ३४४.५६                     | ३८७.४०                     |
| करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा                |                            |                             |                            |                            |                            |
| विशेष साधारण बाबनंतर)   | १७८.२६                     | 38.40                       | 84.40                      | २४४.२०                     | २८४.४७                     |
| कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)            |                            |                             |                            |                            |                            |
| (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))                                | २१३.५२                     | 09.99                       | ५६.६४                      | २७९.४६                     | २९५.६१                     |
| समभाग भांडवल  | ६२३.२५                     | ६२३.२५                      | ६२३.२५                     | ६२३.२५                     | ६२३.२५                     |
| राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) | _                          | -                           | -                          | २७९६.८०                    | २५२८.८५                    |
| उत्पन्न प्रतिभाग (द.मू. रू.१०/- प्रत्येकी)                                  |                            |                             |                            |                            |                            |
| १. मूळ  | २.८६                       | 0.48                        | 0.03                       | 3.92                       | ४.५६                       |
| २. सौमिकृत  | २.८६                       | 0.48                        | 0.03                       | 3.92                       | 8.4६                       |

- . ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १६ मे, २०२३ रोजी द्यालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www bseindia com आणि कंपनीच्या www aurolabs com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- ३१ मार्च, २०२३ व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीर तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत

संचालक मंडळाच्या वतीने व करित ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड (सिद्धार्थ देवराह) पर्णवेळ संचाल डीआयएन:<mark>००२३०७९६</mark>

दिनांक: १६.०५.२०२३

(CIN: L17120MH1989PLC052645) Registered Office: C - 58 TTC Industrial Area, Thane Belapur Boad, Pawane, Navi Mumbai - 400 705 Corporate Office: 1101, Universal Majestic, Ghatkopar Mankhurd Link Road, Chembur (West) Mumbai 400043. Email: corporate@skycorp.in; Website: www.skycorp.in; Tel: 022-67137900

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

|     | MARCH 31ST, 2023 (Rs. In Lakh)  |            |             |            |            |            |  |  |
|-----|---|------------|-------------|------------|------------|------------|--|--|
| SN  | Particulars   | Q          | uarter ende | Year Ended |            |            |  |  |
| SIN | Farticulars   | 31.03.2023 | 31,12,2022  | 31.03.2022 | 31.03.2023 | 31.03.2022 |  |  |
|     |   | (Audited)  | (Unaudited) | (Audited)  | (Audited)  | (Audited)  |  |  |
| 1   | Income from Operations  | 1754.16    | 1,760.68    | 1663.24    | 7492.09    | 7024.54    |  |  |
| 2   | Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional items  | 68.59      | (41.36)     | 209.20     | 233.67     | 656.85     |  |  |
| 3   | Net Profit/(Loss) for the period before tax after exceptional items   | 68.59      | (41.36)     | 209.20     | 233.67     | 656.85     |  |  |
| 4   | Net Profit / (Loss) for the period after tax  | 54.69      | (31.77)     | 161.48     | 176.82     | 487.20     |  |  |
|     | Total Comprehensive income for the period [comprising profit/ (loss) for the period after tax and other comprehensive income after tax] | 53.78      | (30.87)     | 166.29     | 178.60     | 492.01     |  |  |
| 6   | Reserves as shown in Audited Balance Sheet  |            |             |            |            |            |  |  |
| 7   | Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)  | 785.98     | 785.98      | 684.98     | 785.98     | 684.98     |  |  |
| 8   | Earnings per equity share   |            |             |            |            |            |  |  |
|     | 1. Basic  | 0.70       | (0.40)      | 2.45       | 2.27       | 7.70       |  |  |
|     | 2. Diluted  | 0.69       | (0.40)      | 2.07       | 2.26       | 6.28       |  |  |

- The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended on March 31, 2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended on March 31,2023 are available on the Stock Exchange website i.e., www.bseindia.com & on companies' website i.e., www.skycorp.in
- The above results were reviewed and recommended by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective Meeting held on May 16, 2023. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard) Rules, 2016.

Figures have been regrouped and rearranged wherever necessary.

MUMBAI MAY 16, 2023

MAIKAL RAORANI WHOLE TIME DIRECTOR & CFO DIN: 00037831

#### asrec (India) Limited

## ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : २०१/२०२, तळमजला, इमारत क्र.२, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी – घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३.

संपर्क: ध्रपद आचार्य: ७३८३१२७३११. ईमेल: asrec@asrec.co.in

#### हायपोथेकेटेड स्कॅनिया बसेसच्या निविदेसह - लिलाव विक्रीकरिता सूचना ोल्कबॅगन फायनान्स प्रा.लि.द्वारे अंमलात आणलेल्या दिनांक २०.१०.२०२२ रोजीच्या असाइनमेंट करारानुसार, आम्ही एक प्रतिभृत कर्जदार म्हणून हायपोथेकेटेड स्कॅनिया बसेस जसे आहे

जे आहे. जसे आहे तसेच आणि कोणत्याही आधारावर काटेकोरपणे विक्री करण्याचा विचार करतो. याद्वारे सर्वसाधारणपणे लोकांना या स्कॅनिया बसेसच्या खरेदीसाठी मोहरबंद लिफाफा अंतर्गत विहित नमुन्यांमध्ये निविदा मागवण्याची सूचना देण्यात आली आहे लॉट क्र. राखीव मूल्य

|   | ۲  | ३ स्कानया बसस  | ٠. ४٥,६०,०००/- | रू. ४,०६,०००  | वास्तावक                      |  |  |  |  |
|---|--|--|----------------|---------------|-------------------------------|--|--|--|--|
|   | निरिक्षणाची दिनांक व ठिकाण - कृपया खाली पहा. |  |                |               |                               |  |  |  |  |
| 1 | अ.क्र.                                       | यार्डचे तपशिल  |                | बसेसची संख्या | निरिक्षणाची तारीख             |  |  |  |  |
|   | १  | रुबी एंटरप्राइजेस, २२ कुनिगल राष्ट्रीय महामार्ग भाविकेरे, पोस्ट येंटगनहल्ली सेमी लॅब्स जवळ |                | वळ ३          | १९.०५.२०२३                    |  |  |  |  |
|   |  | नेलमंगला बंगलोर ग्रामीण - ५६२१२३.  |                |               | (स.१०.०० वा. ते सायं.५.००वा.) |  |  |  |  |

बोली सादर करण्याची शेवटची तारीख:- शुक्रवार, २६.०५.२०२३ दुपारी १२.०० पर्यंत लिलावाची तारीख आणि वेळ: - शुक्रवार, २६.०५.२०२३ ते दुपारी ०३.०० पर्यंत

लेलावाचे ठिकाण:- ॲझरेक (इंडिया) लि., कॉर्पोरेट कार्यालय, मुंबई विक्रीच्या अटी व शातींसह निविदा फॉर्म अँझरेक (इंडिया) लि., इमारत क्रमांक २, युनिट क्रमांक २०१-२०२ए आणि २००-२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३ येथे उपलब्ध असतील, शुक्रवार दि.१९.०५.२०२३ पासून सकाळी ११.०० ते दु.४.०० वा. दरम्या

रु.१०००/- च्या पेमेंट विरुद्ध (परतावा न करण्यायोग्य) अधिक माहितीसाठी कृपया www.asrecindia.co.in ला भेट द्या.

दिनांक : १७.०५.२०२३ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी

## **CAUTION NOTICE**

This Caution Notice is being addressed on behalf of my Client i.e. Octa Network Experts Private Limited having its registered office at 804, Chandak Chambers, Opposite Western Express Highway Metro Station, Andheri-East, Mumbai- 400069. The general public is hereby cautioned that certain unknown individuals, agents, agencies and some ex-employees viz. Abid Khan, Hemal Shah and ex-directors viz. Mr. Arshad Dhunna and Mrs. Farhana Bano Arshad Dhunna have been trying to mislead the public by wrongfully claiming to be part of my Client and/or being associated to my Client, and calling themselves as and misrepresenting to the prospective job seekers, students and public at large that they are currently running Octa Network Experts Private Limited and acting as Current Managing Directors / Employees / Consultants / Advisors of Octa Network Experts Private Limited and offering training, educational material and other course papers relating to online CISCO Exams (conducted by PEARSON VUE), which are endorsed or approved by my Client. Needless to state that said ex-employees, ex-directors have either lawfully resigned from Octa Network Experts Private Limited or their services have been terminated and that they are not concerned with my Client in any manner whatsoever

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Please be advised that any person willingly corresponding with such aforesaid unknown persons, ex-employees and ex-directors, agents, and agencies in any manner whatsoever will be doing so at their own risks, as to costs and consequences.

I, under the instructions and on behalf of my Client, strongly recommend that no one should respond to such solicitations, and my Client will not accept any liability whatsoever for any loss that the prospective job seekers, students, aspirants and general public may incur (directly or indirectly) owing to transactions made with such aforesaid unknown persons, ex-employees and ex-directors, agents and agencies making false claims. In case, you come across any such fraudulent activity, you may kindly

contact at info@octanetworks.com so that appropriate action can be taken. and please assist my Client in taking appropriate action to curb such mala Vikas K. Singh

Advocate for Octa Network Experts Private Limited Room No.36, High Court, Bombay

#### SUNSHIELD

## सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड

LTD Corporate Identity Number : L99999MH1986PLC041612 कार्यालयः १५०१-ए, युनिव्हर्सल मॅंजेस्टीक, पी.एल. लोखंडे मार्ग, आखंके इंटरनॅशनल स्कूलच्या मागे, चे मुंबई-४०००४३. | दुनः२५५५००२६, ई-केंडः investorservices@sunshieldchemicals.com | वेबसाईट: www.sunshieldchemicals.com

३९ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

|  | संपलेली<br>तिमाही | संपलेली<br>मागील तिमाही | संपलेली<br>संबंधीत तिमाही | संपलेले<br>चालु वर्ष | संपलेले<br>मागील वर्ष |
|--|-------------------|-------------------------|---------------------------|----------------------|-----------------------|
| तपशील  | ३१.०३.२३          | ३१.१२.२२                | ३१.०३.२२                  | 39.03.23             | ३१.०३.२२              |
|  | अलेखापरिक्षित     | अलेखापरिक्षित           | अलेखापरिक्षात             | लेखापरिक्षित         | लेखापरिक्षित          |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न  | ६७२१              | ५१८५                    | ६७१८                      | २४६५८                | ২৪৪७৭                 |
| कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)   |                   |                         |                           |                      |                       |
| (कर व अपवादात्मक बाबपूर्व)   | 840               | 904                     | 886                       | 9९०८                 | २१३६                  |
| करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)   |                   |                         |                           |                      |                       |
| (अपवादात्मक बाबनंतर)   | 840               | 904                     | 886                       | 980८                 | ३९१८                  |
| करानंतर कालावधी/वर्षांकरिता निव्वळ नफा/(तोटा)  | 334               | 900                     | २७९                       | १३६६                 | २७४८                  |
| कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न  | 388               | 909                     | २७३                       | ঀঽ৩९                 | २७५३                  |
| भरणा केलेले समभाग भाँडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)  | ७३५               | ७३५                     | ७३५                       | ७३५                  | ७३५                   |
| इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात   | _                 | _                       | _                         | ५८६५                 | ४६३२                  |
| दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)<br>मुळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)<br>(तिमाही व अर्धवर्षाकरिता वार्षिकीकरण नाही) | ४.५६              | 9.3६                    | 3.60                      | 9८.५८                | 30.30                 |

१. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि १६ मे, २०२३ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रंग्युलेशन २०१५ (सेबी रंग्युलेशन्स) च्या पुर्ततेनुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी वरील निष्कर्षाचे मर्यादित पुर्नविलोकन केले आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना कंपनीच्या www.sunshieldchemicals.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मागील कालावधीचे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद केले आहेत.

व्यवस्थापकीय संचालक व सीएफओ डीआयएन:०७२०८२३४

ई-लिलाव विक्री सूचना

(सरफायसी कायदा, २००२ अन्वये)

# **BRBLBANK Ltd.**जारजाड्रा चार्यालयः १ ली लेन, शाहुपुरी, कोल्हापूर-४१६००१. शास्त्रा कार्यालयः आरबीएल बँक लि. ९वा मजला, टेक्नीप्लेक्स-१

## आरबीएल बँक लिमिटेड

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सक्युरिटीज इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (रूल्स) (नियम ८(६)) अन्वये बँकेकडे तारण असलेल्या स्थावर मालमत्तेबाबत ई-लिलाव विक्री सूचना

याद्वारे सर्वसाधारणपणे लोकांना आणि विशेषतः कर्जदार, जामीनदार आणि गहाणखत यांना नोटीस देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता आरबीएल बँक लिमिटेड (प्रतिभूत धनको/बँक) कडे गहाण/शुल्क (एकत्रितपणे मालमत्ता म्हणून संदर्भित ) , ज्याचा सांकेतिक ताबा बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्याने कलम १३(४) आणि सहवाचिता सरफायसी कायद्याच्या कलम १४ अन्वये घेतला आहे, येथे तपशीलवार वर्णन केल्याप्रमाणे, जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि कोणत्याही भाधाराशिवाय या तत्वावर विकले जाईल दि.०५.०४.२०२३ रोजी, नियमांच्या ८ आणि ९ अंतर्गत तपशीलवार दिलेल्या व्याजाच्या वसुलीसाठी बोली मागवून खालील ई-लिलाव अनुसूचीनुसारः

#### पक्षांचे संक्षिप्त वर्णन, थकबाकी आणि मालमत्ता

| अ<br>क्र | कर्जदार व जामीनदाराचे नाव  | मालमत्तेचे व तारणकर्त्यांचे तपशिल  | मागणी सूचनेनुसार रक्कम<br>सरफायसी कायद्यान्वये<br>मागणी व ताबा सूचना दिनांक | निरीक्षणाची<br>तारीख व वेळ | आरक्षित मूल्य<br>इरठे<br>बोली वाढविण्याची रक्कम | ई-लिलावाची<br>तारीख व वेळ            | बोली<br>स्विकारण्याची<br>अंतिम दिनांक<br>दस्तावेजासह | प्राधिकृत<br>अधिकाऱ्याचे<br>नाव/<br>दूर.क्र./<br>ई-मेल |
|----------|--|--|---|----------------------------|---|--------------------------------------|--|--|
| ₹.       | <b>एजाजअहमद शाकिरअली खान (अर्जदार)</b> फ्लॉट क्र.१७०१, विंग ए, १७वा मजला,<br>ऑर्जिंड एनक्लेव्ह, जहांगीर बोमन, बेहराम मार्ग, बेलासिस रोड, सिटी सेंटर मॉलच्या वर,  | मालमत्तेचे मालक - एजाजअहमद शाकिरअली खान  | दि.१३.०१.२०२३ रोजी देय  | <b>०२.०६.२०२३</b><br>रोजी  | आरक्षित मूल्य                                   |                                      | <b>दि.१९.०६.२०२३</b><br>रोजी किंवा                   |  |
| 2        | मुंबई सेन्ट्रल, मुंबई - ४०० ००८.<br>एजाजअहमद शाकिरअली खान (अर्जदार) दुकान क्र.१, तळमजला, खुशनूमा   | व सबीना एजाज अहमद खान<br>व्यवसायिक मालमत्ता दूकान क्र.१, तळमजल्यावर,<br>ंक्षेत्रफळ सुमारे २१६ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र, खुशनुमा को- | रू.१,०८,८६,६७८/-<br>(रूपये एक कोटी आठ लाख<br>शहाऐंशी हजार सहाशे             | स.११.००वा.<br>ते           | ९४,००,०००.००<br>(रूपये चौऱ्याण्णव लाख<br>फक्त)  | रोजी<br>दु.१२.३०वा.<br>ते दु.१.३०वा. | त्यापूर्वी<br>सायं.५.००वा.                           | समीर <b>४</b><br>Samir.E                               |
| \$       | कोहौंसोलि, प्लॉट क्र.६५, मौलाना आझाद रोड, आगरीपाडा, भायखळा, मुंबई - ४००<br>०११.<br><b>एजाजअहमद शांकिरअली खान (अर्जदार)</b> प्लॉट क्र.४१, ४था मजला, विंग ए, खुशनूमा   | ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत,<br>प्लॉटक्र.६५, मौलाना आझाद रोड, आगरीपाडा, भायखळा,<br>मुंबई - ४०० ०११.        | अञ्चयाहत्तर फक्त)   | दु.१२.००वा.<br>दरम्यान     | इरठे : आरक्षित मूल्याचे<br>१०%                  |                                      | पर्यंत   | भगत / ९८<br>Bhagat                                     |
| 8        | कोहीसोलि, ६५, मौलाना आझाद रोड, आगरीपाडा, भायखळा, मुंबई - ४०००११.<br>सबीना एजाज अहमद खान (सह-अर्जदार) फ्लॅट क्र.१७०१, विंग ए, १७वा मजला,<br>ऑर्चिड एनक्लेल्ह, जहांगीर बोमन, बेहराम मार्ग, बेलासिस रोड, सिटी सेंटर मॉलच्या वर, | <b>पूर्वेस</b> ः झोपटपट्टी क्षेत्र<br><b>दक्षिणेस</b> ः भायखळा स्टेशन रोड  | मागणी सूचना दिनांक<br>१३.०१.२०२३  |                            | बोली वाढविण्याची<br>रक्कमः                      |                                      |  | ९८३३६२८८७/<br>t@rblbank.com                            |
| ۹        | मुंबई सेन्ट्रल, मुंबई - ४००००८.<br>सबीमा एचाज अहमरखान (सह-अर्जदार) द्कान क्र.१, तळमजला, खुशनूमा कोहीसोलि,<br>प्लॉट क्र.६५, मौलाना आझार रोड, आगरीपाडा, भायखळा, मुंबई - ४०००११.  | पश्चिमेस : मोकळा प्लॉट / मौलाना आझाद रोड<br>उत्तरेस : शक्ति कंपाउंड  | ताबा सूचना दिनांक<br>०५.०४.२०२३   |                            | ५०,०००.००<br>(पन्नास हजार फक्त)                 |                                      |  | k.com  |
| Ę        | प्लाट क्र.६५, मालाना आझाद राङ, आगरापाडा, मायखळा, मुंबई - ४०००११.<br>सबीना एवाच अहमद खान (सह-अर्जदार) फ्लॅटक्र.४१, ४था मजला, विंग ए, खुशनूमा<br>कोहौसोलि, ६५, मौलाना आझाद रोड, आगरीपाडा, भायखळा, मुंबई - ४०००११.              |  |   |                            |   |                                      |  |  |

१) ई-लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल. इच्छुक बोलीदारांना सूचित केले जाते की बोली लावणे आणि ई-लिलावात भाग घेणे याकरिता त्यांनी लिलावाच्या तपशीलवार अटी आणि शर्तींचा तपशील https://

www.bankeauctions.com आणि https://www.rbl ban k.com/pdf-pages/news या वेबसाइटवर उपलब्ध करून द्यावा. बोली सादर करण्यापूर्वी मालमत्ता आणि तपशीलाची तपासणी करणे आणि त्यांचे समाधान करणे ही बोलीदारांची जबाबदारी असेल.

इच्छुक बोलीदारांनी त्यांचे इरठे तपशील आणि दस्तऐवज वेब पोर्टलद्वारे सादर करावे: https://www.bankeauctions.com वर नाव नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड विनामूल्य मिळवता येईल. आरबीएल बँक लि. ९वा मजला, टेक्निप्लेक्स-१, वीर सावरकर फ्लायओव्हर, गोरेगाव (पश्चिम) मुंबई-४०००६२ येथे १९.०६.२०२२ रोजी संध्याकाळी ५:०० पूर्वी किंवा त्यापूर्वी इरठे डीडीद्वारे देय असेल.

् इच्छुक बोलीदार मे. सी१ इंडियान प्रा.लि., संपर्क क्र.: ७२९१९८१२२४/२५/२६. संपर्क व्यक्ती श्री. हरीश गौडा मॉब नंबर: ०९५९४५९७५५५, ई-मेल-आयडी: hareesh.gowda@c1india.com पासून ई-लिलावासाठी समर्थन/ऑनलाइन

प्रशिक्षण घेऊ शकतात. आणि मालमत्तेशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी, ते श्री. समीर भगत, अधिकृत अधिकारी (मोब नं. ९८३३६२८८८७ ईमेल) यांच्याशी संपर्क साधू शकतात. : Samir.Bhagat@rblbank.com) कोणत्याही किंवा सर्व बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा कोणतेही कारण न देता लिलाव पुढे ढकलण्याचा /रद्द करण्याचा अधिकार बँकेचा अधिकृत अधिकारी राखून ठेवतो आणि या संदर्भात त्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.

६) उपरोक्त मालमत्ता राखीव किंमतीच्या खाली विकली जाणार नाही.

बोली यशस्वी न झाल्यास ईएमडी फक्त ०२ कार्य दिवसांनंतर व्याजाशिवाय परत केली जाईल.

८) देय देण्याची वेळ आणि पद्धत:

अ) बँकेने ऑफर स्वीकारल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या कार्यकारी दिवसाच्या नंतरच्या दिवशी ऑफर स्वीकारल्यानंतर विक्री रकमेच्या १०% ईएमडी सहित २५% देय रक्कम. बी) बँकेने विक्रीची पृष्टी केल्याच्या १५ दिवसांच्या आत शिल्लक.

सी) देय डिफॉल्टच्या बाबतीत, सरफाइएसआय अधिनियम २००२ आणि सारफेईसी नियमांच्या तरतुदीनुसार दिलेली सर्व रक्कम जप्त केली जाईल.

१०) इच्छुक पक्षांना संबंधित विभाग/कार्यालयाकडून विक्री/मालमत्ता कर, वीज देय रक्कम आणि सोसायटीच्या थकबाकी सारख्या वैधानिक व इतर थकबाकीची पडताळणी/पुष्टी करण्यासाठी विनंती केली जाते. वरील थकबाकी भरण्याची कोणतीही जबाबदार्र

१९) वर नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तांच्या संदर्भातील तपशील अधोरेखित केलेल्या व्यक्तींना देण्यात आला आहे जो या तपशिलात कोणत्याही चुकांमुळे, चुकीच्या पद्धतीने चुकल्यास जबाबदार राहणार नाही. म्हणूनच संभाव्य खरेदीदार, निविदाकारांना निविदा सादर करण्यापूर्वी सुरक्षित मालमत्तांच्या संदर्भात ही तपशील आणि इतर तपशील त्यांच्या स्वतःच्या आवडीमध्ये तपासून पुष्टी करण्याची विनंती केली जाते.

१२) विक्री या जाहिरातीमध्ये आणि विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केलेल्या अटी व शर्तींच्या काटेकोरपणे अधीन आहे.

१३) निविदाकार/बोलिदार/प्रस्तावदारांनी पुढील ऑफर्स मध्ये रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) च्या पटीने पुढील प्रस्ताव वाढवावेत.

१४) 🏿 यशस्वी निविदाकार/ऑफर करणार्यांना कायद्यानुसार लागू असणारी विक्री प्रमाणपत्र नोंदवण्याकरता सर्व मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आणि संबंधित खर्चांचा भार असेल.

१५) प्राधिकृत अधिकाऱ्याला निविदा स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा निलंबित करण्याचे/पुढे ढकलण्याचे/रह करण्याचे, कोणतेही कारण न सांगता, किंवा कोणत्याही पूर्वसूचनाशिवाय या अटी व शर्ती सुधारण्याचे पूर्ण अधिकार आहेत.

सरफायसी कायदा अंतर्गत ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना र्क्नदार, जामीनदार आणि गहाणखत यांना उपरोक्त रकमेसह त्यावरील पुढील व्याज तसेच दंड आणि इतर व्याज आणि रक्रम ई-लिलावाच्या तारखेपूर्वी व्यवहार दस्तऐवजानुसार अदा करण्यास सूचित केले जाते, जर अयशस्वी झाल्यास, मालमत्ता थकबाकी

ठिकाण : मुंबई दिनांक: १७.०५.२०२३

प्राधिकृत अधिकार्र आरबीएल बँक लिमिटेड

#### VEHICLE FOR SALE **INDUSIND BANK LTD**

| FOR MORE DETAIL CONTACT :-9773117217 |                         |                 |   |  |  |  |
|--------------------------------------|-------------------------|-----------------|---|--|--|--|
| Deal No                              | Customer Name           | Registration No | Model                                       |  |  |  |
| MWT00818G   REHAN AKHTAR HASHIM      |                         | MH04JQ9612      | RE 2S CNG(Bifuel-2 stroke engine)           |  |  |  |
| MWT01410G                            | RAJENDRA SANJAY         | MH04KX0991      | APE XTRA LDX PU BS VI                       |  |  |  |
| MWT01448G                            | DEEPAK PATALWALE        | MH04KX1704      | APE XTRA HT LDX+ CNG PU Bs6                 |  |  |  |
| MWV00952G                            | SANTOSH KUMAR RAGHUVEER | MH04JH2472      | RE 4S CNG (4 stroke engine) use CNG as fuel |  |  |  |
| MWF00070G                            | MOHAN PATIL             | MH01DR8185      | MARUTI SUPER CARRY CNG BS 6                 |  |  |  |
| MWT01057G                            | MEWALAL RAMJI GUPTA     | MH03DC6450      | RE 4S CNG (4 stroke engine) use CNG as fuel |  |  |  |
| MWV02316G                            | PANKESH RAMESHBHOSLE    | MH04KK0588      | APE XTRA LDX CNG PU Bs6                     |  |  |  |

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public for and on behalf of my clients are negotiating with MS. HUMA S. QURESHI (the said Seller), to purchase and acquire from her ALL THAT right/s, title/s and interest/s in the said Residential Flat bearing No. 1201 admeasuring 154.82 square meters Carpet Area (equivalent to 1665.86 square feet Carpet Area) and Utility area 28.40 square meters (equivalent to 305.58 square feet Carpet Area), on 12th Floor of Tower – 'C', alongwith 3 (Three) Car Parking Spaces bearing Nos. (1) Car Parking No. 7A at Podium P2 Level, (2) Car Parking No. 181 at Podium P1 Level & (3) Car Parking No. 181 at Parking No. No.181T at Podium P1 Level, in the Building/Complex known as "Imperial Heights", society known as "Imperial Heights Tower 'C' Co-operative Housing Society Limited", situated at Andheri-Malad Link Road, behind Oshiwara Bus Depot, Opp. Goregaon Fire Station, Best Nagar, Goregaon (West), Mumbai– 400104, Iying and situated on land bearing C.T.S. No. 1(part) & 1/A and Survey No. 6 (part) of Village – Goregaon, Taluka – Borivali, in the registration district and sub-district of Mumbai Sub-urban District, within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai, (hereinafter collectively referred to and called as the said "FLAT").

Any Person/s, Bank/s, Financial Institution/s having any right/s, title, interest/s or claim/s against or to or in respect of the said flat or any part thereof by way of sale, exchange, gift, release, licence, tenancy, lease lien, charge, mortgage, trust, easement, partition, suit decree, maintenance, inheritance, attachment or injunction order, acquisition, requisition, lis – pendens, bequest, possession or otherwise howsoever is required to make the same known in writing alongwith complete documentary evidence thereof to the undersigned having address, ADVOCATE DIPESH BHAVE, Building No. 61/2695, Ground Floor, Opp. Bank of Maharashtra, Gandhi Nagar, Near M.I.G. Cricket Club, Bandra - (E), Mumbai 400051 within Fifteen (15) days from the date of publication hereof failing which any and all such claims shall be considered as and deemed to have been waived and/or abandoned and the transaction shall be proceeded with accordingly SCHEDULE ABOVE REFERED

ALL THAT right/s, title/s and interest/s in the said Residential Flat bearing No. 1201 admeasuring 154.82 square meters Carpet Area (equivalent to 1665.86 square feet Carpet Area) and Utility area 28.40 square meters (equivalent to 305.58 square feet Carpet Area), on 12th Floor of Tower – 'C', alongwith 3 (Three) Car Parking Spaces bearing Nos. (1) Car Parking No. 7A at Podium P2 Level, (2) Car Parking No.181 at Podium P1 Level & (3) Car Parking No. 181T at Podium P1 Level, in the Building/Complex known as "Imperial Heights", society known as "Imperial Heights Tower 'C' Co-operative Housing Society Limited", situated at Andheri-Malad Link Road, behind Oshiwara Bus Depot, Opp. Goregaon Fire Station, Best Nagar, Goregaon (West), Mumbai – 400104, Iying and situated on land bearing C.T.S. No. 1(part) & 1/A and Survey No. 6 (part) of Village – Goregaon, Taluka – Borivali, in the registration district and sub-district of Mumba Sub-urban District, within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai. ADVOCATE DIPESH BHAVE

Dated this 17th day of MAY, 2023.

ADVOCATE FOR PURCHASERS

#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that the original allottee Mr. Chandrakant Dattaram Chougule had been allotted Core House No.C-29, admeasuring 30 sq. mts. Built-up area, at Charkop (1) Matruchhaya Co-operative Housing Society Limited, Plot No.320, RSC-32, Charkop Sector No.3, Kandivali (West), Mumbai – 400 067 by the Mhada vide their allotment and the said society issued 5 fully paid-up share of Rs.50/- bearing distinctive numbers from 171 to 175 under share certificate No.35 dated 10.11.1987 and thereafter by an Agreement dated 10.05.1990 Mr. Chandrakant Dattaram Chougule & Mrs. Vaishali Chandrakant Chougule had sold transfeered and assigned all their rights, title and interest in respect of the said core house in favour of Mr. Dnyandeo Bhiku Khedekar and thereafter **Dnyanadeo** Bhiku Khedekar died intestate on **17.07.2013** at Gram Panchayat Mokhavane-Kasara, Taluka – Shahpur, Dist. Thane, Maharashtra, leaving behind following legal heirs i) Smt. Mukata Dnyanadeo Khedekar (wife), ii) Mrs. Jagruti Amit Renuse (nee : Ms. Deepali Dnyanadeo Khedekar) (Daughter) iii) Mr. Dhananjay Dnyanadeo Khedekar & iv) Mrs. Latika Amol Sonavane (nee : Ms. Latika **Dnyanadeo** Khedekar) (Daughter), as legal heirs of the deceased, and other legal heirs i.e. 2 Daughter's and 1 Son had released, renounced and gave up their entitled undivided equal inheritance shares, rights, titles and interest in respect of the said the Core House vide Release deed dated 15.05.2023 duly registered at the office of Joint Sub Registrar Borivali-7 M.S.D., bearing document No.BRL-7-7052-2023 Dated 15.05.2023 in favour of their mother Smt. Mukata Dovanaded Khedekar and accordingly my client Smt. Mukata Dnyanadeo Khedekar is now intending to get transfer/ regularization of the above said core house from the said Society as well as from Mhada in accordance with the law in her name and membership of the said society including transfer of the above shares held by the deceased in her name and accordingly she is absolute and lawful owner of the above said core house. Also, The original Allotment Letter, Mhada payment receipts, any other correspondence Letter etc. issued by Mhada and the Original Share Certificate issued by the said society in favor of the original allottee i.e. Mr. Chandrakant Dattaram Chougule in respect of the aforesaid core house which had peen lost/misplaced by my client Smt. Mukata Dnyanadeo Khedekar for which a lost/misplaced complaint is been lodged at Mumbai Suburba Charkop Police Station, Mumbai through online complaint No.40622-2023 dated 16.05.2023

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid allotment letter, receipts, correspondence, share certificate and or in respect of the legal heirs ship claim/s in respect of the above said core house, and any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably. At Mumbai Dated this 17thday of May, 2023.

ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Court

## **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that the original allottee Mr. Sujay Sharad Vaidya also known as Mr. Sunjay Sharad Vaidya had been allotted Core Hous No.B-17, admeasuring 25 sq. mts. Built-up area, at Charkop (1 Panchsheel Co-operative Housing Society Limited, Plot No.731, RSC-68 Charkop Sector No.7, Kandivali (West), Mumbai – 400 067 by the Mhada vide their allotment letter bearing No.WBP/011& 012/395/92 dated 21.05.1992. In Some of the Mhada Documents the name was entered as Mr. SUNJAY SHARAD VAIDYA instead of Mr. SUJAY SHARAD VAIDYA. Thereafter the said society had issued 5 fully paid-up share of Rs.50/bearing distinctive numbers from 81 to 85 under share certificate No.017 dated 04.11.2014 and Mr. Sujay Sharad Vaidya died intestate on 15.11.2000 at Mumbai, Maharashtra as per Death Certificate No.1522 issued by MCGM, Mumbai dated 18.11.2000 and his father Shri. Sharad Narayan Vaidya, died intestate on 28.03.2001 at Mumbai, Maharashtra as per Death Certificate No.345 Issued by INICOIN, INICOIN, INICOIN, INICOIN, INICOIN, INICIINO 03.04.2001, leaving behind them i) Smt. Sadhana Sharad Vaidya (Prother) iii) Mrs. Vishakha Vilas (mother), ii) Mr. **Sanjay Sharad Vaidya** (Brother), iii) Mrs. **Vishakha Vila**s Pednekar (nee : Ms. Parinita Sharad Vaidva) (Sister), iv) Mrs. Archana Bharat Patil (nee : Ms. Archana Sharad Vaidya) (Sister) & v) Mrs. Anupriya Ajay Pradhan (nee: Ms. Vaishali Sharad Vaidya) (Sister), as legal heirs of the deceased, and other legal heirs had released, renounced and gave up their entitled undivided equal inheritance shares, rights, titles and interest in respect of the said the Core House vide Release deed dated 15.05.2023 duly registered at the office of Joint Sub Registrar Borivali-7 M.S.D., bearing document No.**BRL-7-7059-2023 Dated** 15.05.2023 in favour of their mother Smt. Sadhana Sharad Vaidya and accordingly my client Smt. Sadhana Sharad Vaidya is now intending to get transfer/ regularization of the above said core house from the said Society as well as from Mhada in accordance with the law in her name and membership of the said society including transfer of the above shares held by the deceased in her name and accordingly she is absolute and lawful owner of the above said core house. The original allotment letter, payment receipts, correspondence letter etc issued by Mhada in favor of the original allottee i.e. Mr. **Sujay Sharad Vaidya and** Bank Of Maharashtra paymer receipts in respect of the aforesaid core house which had been lost/misplaced by my client Smt. Sadhana Sharad Vaidya for which a lost/misplaced complaint is been lodged at Mumbai Suburban, Charkop Police Station, Mumbai through online complaint No.40208-2023 dated 14.05.2023.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid allotment letter, receipts, correspondence, share certificate and or in respect of the legal heirs ship claim/s in respect of the above said core house, and any other related documents and/or premise or any part thereof by way of any right, title or interest, mortgage encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereb requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd. RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably. At Mumbai Dated this 17<sup>th</sup>day of May, 2023. **ANUJ VINOD MORE** 

Advocate, Bombay High Court

CORRIGENDUM
TO THE PUBLIC
PAPER NOTICE ISSUED ON
12.04.2023 IN THE ACTIVE TIMES & MUMBAI LAKSHDEEP

The Public Paper Notice issued stated that Ind. Unit was purchased and acquired by **MR.** MULCHAND JETHARAM MISTRY who expired on 08-05-2001 and Mrs. Maniben Mulchand Mistry (wife) predeceased on 06.04.2001, which was wrongly mentioned, hence, by this corrigendum it will be read as, the Ind. Unit was purchased and acquired by MR. MULCHAND JETHARAM MISTRY who expired on 08-05-2001 and MRS MANIBEN MULCHAND MISTRY (wife) expired on 06.04.2021. All the other contentions are same as arlier public notice

MS. ANKITA C. JAIN

# FASTTRACK

HOUSING FINANCE LIMITED Having Office at: Ilt House ,36 Dr. R.K.Shirodakar Marg, Parel , Mumbai, 400012

#### POSSESSION NOTICE

#### Loan Account No. LXKYN00416-170000185

Whereas the undersigned being the Authorized Officer of FHFL Finance Ltd, unde Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13(12) rea with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 has issued Deman-Notice dated 30.06.2021 under Section 13(2) of the said Act calling upon th borrower 1. Mr. Suraj Ameetabh Mishra 2. Mrs. Bharti Dayashankar Choubey to epay the amount mentioned in the said notice being Rs.22,17,344/- (Rupee Twenty Two Lakhs Seventeen Thousand Three Hundred Fourty Four Only together with further interest at contractual rates on the aforesaid amoun incidental expenses, costs, charges, etc. till the date of payment and / or realizatio vithin 60 days from the date of the said notice.

The borrower mentioned herein above having failed to repay the amount, notice i hereby given to the borrower mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken physical possession of the propert described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) & Dec. 14 of the said Act read with the Rule 8 & 9 of the said Rules o 12th of May of the year 2023.

The borrowers mentioned hereinabove in particular and the public in general ar hereby cautioned not to deal with the said property and any dealings with the said property will be subject to the mortgage of Fasttrack Housing Finance Ltd., for a amount of Rs. 22,17,344/- (Rupees Twenty Two Lakhs Seventeen Thousand Three Hundred Fourty Four Only) as mentioned in notice U/s.13(2) date 10.07.2021 together with further interest at contractual rates on the aforesai mount, incidental expenses, costs & charges.

If the dues of the Secured Creditor together with all costs, charges and expense incurred are tendered to Secured Creditor at any time before the date fixed for sal or transfer, the secured asset shall not be sold or transferred by the secure creditor and no further step shall be taken for transfer or sale of the secured asse as provided U/s.13(8) of the said Act.

#### **Description Of the Property - Secured Asset**

Flat No. 301, 3rd Floor, A Wing, Yadni Apartment Co- Operative Housing Societ Ltd, Behind Bhavesh Plaza, Laxmiben Chheda Marg, Village Sopara, Nallasopar (w), Tal. Vasai, Dist. Palghai

Place : Nallasopara (w) Date: 12.05.2023

**Authorised Officer** 

#### Corrigendurn

The Public notice given on 25.04.2023 in this paper be read as my clients Kalpanaben Bharatbhai Patel and Bharatbhai Icchubhai Pate

Adv. J. M. Rodricks

# **Read Daily Active Times**

#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that the original allottee Mr. Raju Appna Amin had

been allotted Core House No.B-13, admeasuring 25 sq. mts. Built-up area, at Charkop (1) **Shree Mauli** Co-operative Housing Society Limited, Plot No.611, RSC-52, Charkop Sector No.6, Kandivali (West), Mumbai – 400 067 by the Mhada vide their allotment letter bearing No.WBP/EM/2875/88 dated 29.09.1988 and thereafter the said society had issued 5 fully paid-up share of Rs.50/- bearing distinctive numbers from 26 to 30 under share certificate No.7 dated 03.04.1997 and thereafter the said original allottee Mr. Raju Appna Amin died intestate on 08.10.2015 at Mumbai, Maharashtra and his wife Smt. Eliza Rojesh Fernandis, died intestate on 23.11.2009 at Mumbai, Maharashtra, his first son Joseph Fernandes, died intestate on on 20.01.2002, his Second son Romio Fernandes (Amin), died intestate on 02.06.2016, his third son William Raju Amin, died intestate on 11.03.2022, thereafter JACINTA D'sa, (wife of third Son i.e. William) remarried and left long back 20 years ago and Miss. Reemavimi William Fernandes, (daughter of third son i.e William) and Mrs. Philomeena Mark Dsouza (nee: Ms. Meena Raju Amin) and Mrs. Cecilia Chandrakant **Chande (n**ee : Ms. Cecilia Raju Amin), are the legal heirs of the decease and had released, renounced and gave up their entitled undivided equal inheritance shares, rights, titles and interest in respect of the aforesaid Core House vide its Release deed dated 15.05.2023 duly registered at the office of Joint Sub Registrar Borivali-7 M.S.D., bearing document No.BRL-7-7047-2023 Dated 15.05.2023 in favour of Mrs. Cecilia Chandrakant Chande and accordingly my client Mrs. Cecilia Chandrakant Chande is now intending to get transfer/ regularization of the above said core house from the said Society as well as from Mhada in accordance with the law in her name and membership of the said society including transfer of the above shares held by the deceased in her name and accordingly she is now an absolute and lawful owner of the above said core house.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or ir respect of the legal heirs ship claim/s in respect of the above said core house, and any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1 Borivali (West), Mumbai-400091, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably. At Mumbai Dated this 17<sup>th</sup>day of May, 2023.

ANUJ VINOD MORE

Advocate, Bombay High Court

# Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/2168/2023 Date :- 16/05/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

## Application No. 266 of 2023.

Applicant :- Bhakti Park Phase 2 Building No. 1 Co-Operative Housing Society Limited, Add: Near Anand Nagar Bus Stop, Ghodbunder Road, Tal. & Dist. Thank Versus

Opponents :- 1. M/s. Bhakti Builders, 2. Shri. Bharat Chandulal Nanavati, 3. Smt. Mandakini Jagdish Nanavati, 4. M/s. Bharat Foster Finch Company Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 30/05/2023 at 4.00 p.m

| Hissa No. | Area   |  |  |  |  |
|-----------|--|--|--|--|--|
| 3/1/A     | 3446.64 Sq. Mtr.                                   |  |  |  |  |
| 3/2/D     |  |  |  |  |  |
| 3/3       |  |  |  |  |  |
| 6/1       |  |  |  |  |  |
| 6/2/A     |  |  |  |  |  |
| Sd/-      |  |  |  |  |  |
|           | Hissa No.<br>3/1/A<br>3/2/D<br>3/3<br>6/1<br>6/2/A |  |  |  |  |

(Dr. Kishor Mande) SEAL District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

#### REVATI PALACE CO-OP. HSG. SOC. LTD Add :- Opp. Jain Mandir, Aagashi Road, M. B. Estate, Virar (W.),

Tal. Vasai, Dist. Palghar

## **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 05/06/2023 at 2:00 PM.

M/s. Param Builders And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Mauje Virar, Tal. Vasai, Dist. Palghar, Bhogvata Varg-1

| New Survey<br>No. | Old Survey<br>No. | Hissa<br>No.     | Plott<br>No. | Area            |
|-------------------|-------------------|------------------|--------------|-----------------|
| 496/1             | 284               | 8, 9, 10<br>& 11 | 2            | 870.41 Sq. Mtr. |

Office : Administrative Building-A 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 16/05/2023

(Shirish Kulkarni) (SEAL) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

#### (PROPOSED) SAI SUSHIL CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Near Bharat Petrol Pump, Goa Naka, Village Pimpalgaon, Bhiwandi, Tal. Bhiwandi, Dist. Thane

REGISTAR OF HOUSING SOCIETY PUBLIC NOTICE Notice is hereby given that the above society has applied

to this office for declaration of Society under mofa Section 10 (1). The next hearing is kept on - 05/06/2023 at 12:30 p.m. M/s. Bhupendra Builders & Developers and those who have interest in the said property may submit their say

at the time of hearing in the venue mention below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will no take. Description of the property -

Mouje - Bhiwandi, Tal. Bhiwandi, Dist-Thane

| Old Survey<br>No. | New Survey<br>No. | Hissa No. | Area            |
|-------------------|-------------------|-----------|-----------------|
| -                 | 52                | 18 (P)    | 320.00 Sq. Mtr. |

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Date: 16/05/2023

SEAL Sd/-(Dr. Kishor Mande) **Competent Authority & District** Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

#### (PROPOSED) SIDDHI CITY PHASE-4 CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Mauje Kharvai, Badlapur (E), Tal. Ambernath,

**Dist. Thane-421503 REGISTAR OF HOUSING SOCIETY PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Society under mofa Section 10 (1). The next hearing is kept on - 05/06/2023 at 12:30 p.m.

M/s. Siddhitech Homes Pvt. Ltd. and those who have interest in the said property may submit their say at the time of hearing in the venue mention below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Description of the property -

Old Survey | New Survey Hissa No. No. No.

81 1 A

SEAL

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486. Date: 16/05/2023

Mouje - Badlapur, Tal. Ambernath, Dist-Thane

Sd/-

(Dr. Kishor Mande)

Dv. Registrar Co.Op. Societies, Thane

10093.79 Sq. Mtr.

Competent Authority & District

THAT (FOLIO

VINDHYANAGAR, DISTRICT SINGRAULI, MADHYA PRADESH 486885 DECLARE AVA SINGH ROY (FOLIO NO-S1A0176866), A SINGH ROY (FOLIO NO - H5A0064855) AND

ALL PERSONS are hereby informed that the undersigned are members of Antop Hill Warehousing Company Ltd. ("**Company**") holding shares having distinctive nos. 3273 to 3282 (both inclusive) and represented by Share Certificate No. 340 dated 01-04-1999, having Register Folio No. P022. As members of the Company, the undersigned are absolutely entitled to exclusive use occupation and possession of Unit No. B-230 situated in the 'B Wing of the Company's godown complex situated at Antop Hill Warehousing Complex, VIT College Marg, Wadala (East), Mumbai -400037. The undersigned carry on busines from the said Premises under the name and style of M/s. P Ramanlal & Co. The undersigned have misplaced / lost the

**NOTICE** 

CORRIGENDUM

In the Public Notice of M/s. Bhogal & Associates, Advocate, published

n this Paper on 21/01/2023

nadvertently date of death of Mrs

Usha Gautam Mehta has bee

mentioned as "09-01-2020" instead

of "09-01-2022".. So now read the

date of death of Mrs. Usha Gautam

Sd/- M/s Bhogale & Associates

Mehta as 09-01-2022. Error i

earetted

said Share Certificate since 15-03-2022 from the residence of the undersigned. The undersigned have lodged a complaint with Marine Drive Police Station regarding the loss of the Share Certificate, who have recorded the same in the Register of Lost Property and have issued a Certificate of dated 20.04.22 to that effect. The undersigned have applied to the Company for issue of duplicate share certificate in relation to the above Shares ALL PERSONS are hereby put to notice that

the said Share Certificate has been misplaced, lost from the custody of the undersigned who are its rightful owners, and any person coming in possession of the said original Share Certificate is requested to return the same to the undersigned at the address mentioned below or to the Company having office at Antop Hill Warehousing Complex, VIT College Marg, Wadala (East), Mumbai - 400037 immediately.

ALL THE PERSONS are hereby put to further notice that if they have any claim, right, title interest, demand in the above Share Certificate in any manner whatsoever, they are requested to intimate the same to the Company along with valid supporting documents at its office at the address nentioned above within 21 days from date of this notice failing which all such claims will treated as waived and given up, and the Company wil proceed to issue duplicate share certificate to the undersigned in respect of the said Shares withou any recourse to any such claims. Date: 17-05-2023

Mr. Hiten Pravin Shah M/s. P Ramanial & Co.

Unit No. B-230

Antophill Warehousing Comple VIT College Marg, Wadala (East) Mumbai - 400037

#### AURO LABORATORIES LIMITED CIN NO. :- L33125MH1989PLC051910

Regd. Office: K - 56 M.I.D.C INDUSTRIAL AREA, TARAPUR BOISAR, DIST. PALGHAR 401506, MAHARASHTRA Tel.: +91-22-66635456 Fax:+91-22-66635460 Email. auro@aurolabs.com Web: www.aurolabs.com

(Rs. In Lakhs except EPS) STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023 Quarter Ended Particulars 31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 Ref. Note 3) (Unaudited) (Ref. Note 3) (Audited) (Audited) Total Income from operations 1,605.2 1,816.5 5,383.5 Net Profit / (Loss) for the period (before Tax, exceptional and/or extraordinar 387.40 253.2 50.66 54.99 344.56 Net Profit / (Loss) for the period before Tax (after exceptional and 253.21 50.66 344.56 387.40 54.99 Net Profit / (Loss) for the period after Tax (After exceptional and extraordinal 178.26 36.57 45.50 244.20 284.47 Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the 56.64 period (after tax) and other comprehensive income (after tax)] 213.52 279.4 295.61 Equity Share Capital 623.25 623.25 623.25 623.25 623.25 Reserves (Excluding revaluation reserves) as shown in the Audited balance Sheet of the previous year 2.796.80 2.528.85 Earnings per share (EPS) (Face Value - Rs. 10 per Equity Shares): 0.59 0.73 3.92

4.56 4.56 (b) Diluted 2.86 0.59 0.73 3.92 The above audited financial results for the quarter and year ended 31st March, 2023, were reviewed by the Audit Committee and thereafter

approved by the Board of Directors at meeting held on 16th May, 2023.

The above is an extract of the detailed format of Quarterly and yearly Financial results for the quarterlyear ended March 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure requirements) regulations, 2015. The full format of the quarterly

financial results are available on the Company website www.aurolabs.com and on the stock exchange website, www.bseindia.com
Figures of the Quarter ended on 31st March, 2023 & 31st March, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to the date upto the third quarter of the respective financial year.

FOR & BEHALF OF BOARD OF DIRECTORS AURO LABORATORIES LIMITED

(SIDDHARTHA DEORAH) WHOLE TIME DIRECTOR DIN: 00230796

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGE MY NAME FROM

IAYPRAKSH PHULCHAND YADAV TO

HAVE CHANGED MY NAME FROM

ILABEN MANJOKUMAR PANDIT

HAVE CHANGED MY NAME FROM

MANOJKUMAR JAYANTILAL PANDIT TO MANOJ JAYANTILAL PANDIT

I HAVE CHANGED MY NAME FROM

PISTA DEVI TO PISTA SAHU

MOHAMMAD IDRIS ISHAQ SHAIKH

HAVE CHANGE DATE OF BIRTH FROM

18/05/1999 TO 13/05/1999 AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

ARVIND KUMAR UPENDRA NATH

RAY / ARVIND KUMAR RAY TO

HAVE CHANGED MY NAME FROM

PRIYANKI KIRITKUMAR PATEL TO

PRIYANKA KIRITKUMAR PATEL AS

PER MAHARASHTRA STATE GAZETTE

HAVE CHANGED MY NAME FROM

ABDUL KADER QURESHI TO ABDUL KADIR QURESHI AS PER

ARVIND UPENDRA NATH

MANOJ PANDIT AS PER

JAYPRAKASH PHOO YADAV AS PER AFFIDAVIT

RAMESH

DOCUMENT

DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

NO. M-2326734

DOCUMENT.

DOCUMENTS

NERUDU TO SHEETAL

SHARMA AS PER

PHOOLCHAND

#### Date: 16.05.2023 CHANGE OF NAME

Place : Mumbai

HAVE CHANGED MY NAME FROM GOVINDBHAI RAVARIYA TO GOVINDBHAI GOVIND KARMAN RAVARIYA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SOKAT ALI TO MOHAMMED SOKAT ALI SUBHAN CHOPDAR AS PER DOCUMENT.

NUSRAT IMRAN SHAIKH TO NUSRATH IMRAN SHAIKH AS PER SHAIKH TO DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

JAYESH JAYESH JINAL SHAH SHAH AS PER JINALI DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM VAISHNAVI NAGESH VAISHNAVI SANJAY KHARVI TO KADAM AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMAD HANEEF CHUTTAN TO MOHAMMAD HANIF AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMAD JUNAID MOHAMAD HANIF TO JUNAID SALMANI AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED SAEED AHEMAD ANSAR TO MOHAMED SAEED AHMED ANSAR

AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM SUGRABI MOHAMED SAEED ANSAR TO SUGRA BI MOHAMMED SAEED ANSARI AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SATISH DESAI TO SATISHCHANDRA DESAI RAJIV RAJIV AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM RAJESHKUMAR KANTILAL YADAV TO RAJESH KANTILAL YADAV AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM ALPABEN RAJESHKUMAR YADAV TO ALPABEN RAJESH YADAV AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM

SUDHIRBHAI ZAVERI TO

SUDHIR ZAVERI AS PER

KAMINI

KAMINI

DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM NAROTTAM / AMRATLAL THADESHWAR TO NAROTTAMBHAI SONI AS DOCUMENT.

#### CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM

MEENA BALDEVSINH DODIYA TO MINAXIBEN BALDEVSINH DODIYA AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

> TO IRFAN AHMAD KHAN AS PE DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM MAHESH HARKHA FATAK TO

> IRFAN AHMAD MOHAMED MUSTAFA

HARAKCHAND PATEL AS MAHESH **PER DOCUMENTS** I HAVE CHANGED MY NAME FROM

KUSUM MAHESH FATAK TO KUSUM MAHESH PATEL AS PER TC DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM TARABAHEN JAYANTILAL NANDU TO TARABEN JAYANTILAL NANDU

AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM CHHAGANLAL MANISHKUMAR DEDHIA TO MANISH CHHAGANLAL

**DEDHIA** AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM PATHAN AKA SHEKH JAHAGIRSHA ROSHANSHA JAHANGIRSHA ROSHANSHA AS PER

DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM NARAYAN HARI HALAN TO NARAYAN HARI MAHABIR PRASAD HALAN AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN MOHD JAVED ABDUL HAKIM TO JAVED ABDUL HAKIM KHAN AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

TAHIRA / TAHIRA CHAUDHARY / TAHRUNISA / TAHIRA KHAN TO TAHIRUNNISA ELYAS CHAUDHARY AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM BHAVARLAL SONARAM KUMAWAT TO BHAVARLAL SONARAN

KUMAVAT AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM BHAVARLAL KUMAWAT TO PUSHPA BHAVA KUMAVAT AS PER DOCUMENT. BHAVARLAL

I HAVE CHANGED MY NAME FROM

RAKESHKUMAR RAMANBHAI PATEL

TO RAKESSH RAMANBHAI PATEL AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM ABHISEK VINOD MISHRA ABHISHEK VINOD MISHRA PER DOCUMENT.

#### **PUBLIC NOTICE** I, ABHA SINGH ROY W/O SWAPAN

KUMAR SINGH ROY, AGED ABOUT 58 YEARS AND RESIDING AT 138 - MIG COLONY, NAVJEEVAN VIHAR, PO ÀBHA SINGH ROY ARE ONÉ AND THE SAME PERSON AS PER THE AFFIDAVIT DATED 12 MAY 2023. SWORN BEFORE ADVOCATE & NOTARY, SURENDRA PANDEY, WAIDHAN, MADHYA PRADESH 486886.